

व्यवसाय परवाना

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 376, प्रकरण 18 अनुसूची ड मधील भाग 4

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 376, प्रकरण - 18 अनुसूची - ड मधील भाग 4 मध्ये समाविष्ट असलेल्या हॉटेल्स, खानावळी, उपहारगृहे, स्विटमार्ट, केक शॉप, आईस्क्रीम पार्लर, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, खाद्यतेल, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ इत्यादी व्यवसायिकांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे.

व्यवसायिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या Ease Of Doing Business च्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2015/प्र.क्र.398/नवि-20, दिनांक 04/09/2017 पारीत करण्यात आला असून त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376 अन्वये देण्यात येणाऱ्या व्यवसाय परवान्याबाबतच्या एकुण 10 लोकसेवा दिनांक 29/09/2017 रोजी अधिसूचित केलेल्या आहेत. या सेवांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे, नियम, कालमर्यादा इत्यादी माहिती सदर अधिसूचनेत नमुद केलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने दिनांक 29/09/2017 अन्वये अधिसूचित केलेल्या लोकसेवांच्या अंमलबजावणीचे अधिकार विभाग कार्यालयांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

नागरीकांना / व्यवसायिकांना व्यवसाय परवाना प्राप्त करून घेणेसाठी / त्याचे नुतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये योग्य प्रकारे भरलेले अर्ज व थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र या दोन कागदपत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवसायिकांना व्यवसाय परवाना प्राप्त करून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.rtsnmmconline.com किंवा www.nmmc.gov.in या सुविधेचा वापर करून आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. सदर ऑनलाईन सेवेची वैशिष्ट्ये खालिल प्रमाणे आहेत.

- ❖ सदर संगणक प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये
- Online अर्ज दाखल करण्याची सुविधा.
- सरळ व सोपा (simplified) अर्ज.
- Online payment ची सुविधा
- SMS / e-mail alert सुविधा
- अंतरविभागामधील समन्वय (Inter Department linkage) - जाहिरात परवान्यासाठी
- Digitally केलेली स्वाक्षरी प्रमाणपत्रे
- कमी कालावधीत परवाना मिळण्याची सुविधा

